

H. 117, b, 4. नभीकृताखिलमिलद्रिपुचक्रवाल *zusammengetreten, vereinigt* Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 505, Çl. 17. RĪĀ-TAR. 2, 167. प्र-भूतत्रयैर्मिलित्वा वासुदेवो गृह्यञ्च निपातितः PAÑĀT. 48, 14, 53, 20. 170, 13. KATHĀS. 15, 101, 42, 94. HIT. 20, 14, v. l. 38, 12, 40, 22, 87, 19, 79, 8. भूयँल्लोको मिलितः Verz. d. Oxf. H. 155, b, 26. संकेतमिलितैश्चान्यैः KATHĀS. 12, 22, 27, 60, 182, 200, 34, 123, 39, 12, 42, 86, 47, 86, 120, 54, 147, 194, 64, 41. RĪĀ-TAR. 3, 235, 5, 341, 6, 204. PAÑĀT. ed. orn. 49, 16. मिलितालिकुलाकुला KATHĀS. 38, 116. Gtr. 1, 30, 11, 28. *feindlich zusammenstossen*: क्रमाच्च द्वंद्वयुद्धेन मिल्तितौ द्वावुभावपि KATHĀS. 49, 88, 47, 77. *zusammenslossen, zusammenkommen, sich verbinden* von Unbelebtem: मिल्तू adj. KATHĀS. 20, 108. पञ्चभिर्मिलितैः (Finger) 5, 11. DHĪRTAS. in LA. 66, 5. विभावानुभावव्यभिचारिभिर्मिलितैः ŚĪH. D. 27, 20, 34, 1. VEDĀNTAS. (Allah.) No. 48. P. 8, 4, 2, Sch. मिलित्वा चतुर्दश विद्याः so v. a. *im Ganzen* MADHUS. in Ind. St. 1, 13, 9. नलप्रणालीमिलदम्बुनात्तीसंवादीपूष *sich einstellend, eintretend* NAIŠH. 6, 3. मिल्तू and मिलित *verbunden mit*: परिमलमिलत्पुष्पशयने Spr. 592. तरुणीकुचयुक्तपरिम्भमिलन्मृणाहृषावत्सू PAÑĀT. 3, 12, 14. नवनीतमिलितपायस 11, 9. चरणमिलितायां भूमौ *mit Fussspuren versehen* PAÑĀT. 122, 11. यतस्तडक्तं सर्वं मिलितम् *eingetroffen* so v. a. *in Erfüllung gegangen* Verz. d. Oxf. H. 156, a, 21. — Diese im Epos und auch bei KĀLIDĀSA, wie es scheint, noch nicht vorkommende Wurzel (im DHĀTUP. kann sie später eingefügt worden sein) ist wohl aus मिथ् hervorgegangen. Vgl. मिलन, मेल, 1. मेलक, मेलन und मील 4.

— *caus. Jmd mit Jmd (gen.) zusammenführen, zusammenkommen lassen*: ताम्मेलयिष्याम्यहं तव KATHĀS. 46, 50. इत्युषायाः प्रियो ऽक्लैव मेलितश्चित्रलेखया 31, 33. तातस्ततो मेलयित्वास्मान् 39, 105. मेलयामास सौगतान् Verz. d. Oxf. H. 254, a, 11.

— परि, partic. ° मिलित *verbunden mit* (instr.) ÇĪC. 11, 21.

— सम् *zusammenkommen, sich einfinden, sich zu Jmd gesellen*: संमिलत्सिद्धसंघात KATHĀS. 22, 175. संमित्य ञ्जकवद 9, 14. संमिलिता भवत zur Erklärung von संनिकृता भवत Schol. zu ÇĀK. 17, 20. तत्र संमिलितश्चैष द्वितीयो ब्राह्मणः साखा KATHĀS. 27, 189. तेन तथा कृतं यथा तस्य प्रचुरा उष्ट्रः करभाश्च संमिलिताः *dass viele alte und junge Kameele bei ihm sich einfinden d. i. in seinen Besitz kamen* PAÑĀT. 229, 5. — Vgl. संमेलन.

मिलन (von मिल्) n. *das Zusammentreffen, Begegnung* Spr. 721. व्यालनिलयमिलनेन गरलमिव कलयति मलयसमीरम् so v. a. *Berührung* Gtr. 4, 2.

मिला s. दुर्मिला.

मिलिन् (von मिल्) adj. *verbunden —, versehen mit*; s. ज्योतिर्मिलिन्, vgl. aber auch नीलमीलिक.

मिलिन्दक m. *eine Art Schlange* SUÇA. 2, 265, 12.

मिलीमिलिन् adj. als Beiw. Çiva's MBH. 12, 10419. Nach dem Schol. giebt es einen an Çiva gerichteten Mantra, der aus folgenden 18 Silben besteht: ओ रुद्र चीलि चीलि चिलि चिलि मिलि मिलि श्रौ स्वाहा.

मिह्या f. N. pr. eines Frauenzimmers RĪĀ-TAR. 8, 1071.

1. मिश्र *mischen* in मिश्र, मिश्र, 1. मिल्.

2. मिश्र, मैशति *summen* (auch *zürnen*) DHĪRTUP. 17, 74. — Vgl. मश्र्.

मिश्र N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 16. — Vgl. मिसर्. मिशि und मिशी f. = मिसि *Anethum Panmori Roxb.* und *An. Sova Roxb.* BHAR. zu AK. 2, 4, 2, 23, 5, 17. ÇKDR. = मांसी und मिसी *Nardostachys Jatamansi Dec.* ÇABDAR. im ÇKDR.

मिश्रुष N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 149, a, 37.

मिश्रं (von 1. मिश्र्) UĒĒVAL. zu UĒĒDIS. 2, 13, 1) adj. f. श्रा a) *vermisch, vermengt; gemischt* so v. a. *mannichfaltig, vielartig* H. 1469. कर्पूरागरुककौलकस्तूरीचन्दनद्वयैः । स्याद्यत्कर्दमो मिश्रैः 638. fg. वचांसि मिश्रा कृणाववक्तै नु so v. a. *sich unterreden* RV. 10, 95, 1. बहु वै गार्क्ष्यत्यस्याते मिश्रमिव चर्यते TS. 1, 7, 8, 4. यदि मिश्रमिव चोत् 3, 3, 8, 4. 6, 3, 41, 6. ÇAT. Br. 3, 6, 4, 23, 4, 3, 5, 1. KĀTJ. ÇR. 19, 2, 23. पृथक्पृथक्वा मिश्रो वा विवाकौ पूर्वचदितौ । गान्धर्वो रातसश्चैव धर्मो तत्रस्य वै स्मृतौ ॥ M. 3, 26. MBH. 1, 2966, 12, 11438, 13, 2413. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् BHAG. 18, 12. दृभिल्लतौर्विपरितेर्त्वायुर्मिश्रैर्मध्यमायुर्भवति SUÇA. 1, 124, 15, 252, 4. KĀM. NITIS. 15, 39, 40. VARĀH. BRH. S. 7, 9, 14, 30, 4, 61, 19, 69, 9, 96, 9. BRH. 8, 7, 19. RĪĀ-TAR. 6, 117. MĀRK. P. 68, 46. पथं गथं च मिश्रं च KĀVĀD. 1, 11, 31, 32. H. 1, 19. WEBER, Nax. 2, 385. Ind. St. 8, 312, 426. fgg. Verz. d. Oxf. H. 175, a, 12. BHĀG. P. 2, 10, 40. प्रख्यात, उत्पाद्य, मिश्र (वस्तु) PRATĀPAR. 20, a, 4. °नाममाला *gemischt, mannichfaltig* Verz. d. Oxf. H. 210, b, 40. °प्रकरणा 335, a, No. 787. मिश्रैर्मूलीः *verschlungen* VARĀH. BRH. S. 55, 13. RĪĀ-TAR. 5, 37. *vermisch —, vermengt mit, begleitet von, versehen mit*; die Ergänzung im instr. M. 3, 273. रेडुदं बदरैर्मिश्रं (so die ed. Bomb.) पिपायाकम् R. 2, 103, 29. विशेषोवामृतं मिश्रम् 5, 35, 2, 6, 16, 6. मिश्रा देवभिराधम् VS. 17, 65. श्रास्येन मिश्राङ्कतिः ÇAT. Br. 1, 6, 4, 21. AV. 12, 3, 41, 44. MBH. 7, 8774. न्यायैर्मिश्रानपवादान् RV. PRĀT. 1, 13. न मिश्रः स्यात्पापकृद्धिः कथंचित् *nie und nimmer geselle man sich zu Bösen* Spr. 3645. तथा (गङ्गाया) चाप्यभवन्मिश्रो गर्भं चास्या दधे तदा (पावकः) *er vermischte sich mit ihr* MBH. 13, 4071. statt des blossen instr. der instr. mit सम्म् Spr. 2842. gen. statt instr.: तत्र सौगन्धिकानां च पुष्पाणां पुण्यगन्धिनाम् । उद्दीप्यमानो मिश्रेण वायुना पुण्यगन्धिना ॥ MBH. 3, 1757. प्रवर्तते यत्र रजस्तमस्तयोः सत्त्वं च मिश्रं न च कालविक्रमः BHĀG. P. 2, 9, 10. Gewöhnlich geht die Ergänzung im comp. voran und der Ton ruht auf der letzten Silbe desselben P. 2, 1, 31, 6, 2, 154. मधु° TS. 5, 2, 8, 6, 5, 2. रेतो° AIT. Br. 6, 27. लोक्ति° ÇAT. Br. 12, 7, 3, 4. दधि° KĀTJ. ÇR. 5, 4, 26. JĀGŪ. 1, 249. जलमिश्रेण वायुना MBH. 3, 11003. HARIV. 16205. Spr. 1914. PAÑĀT. 9, 4. ÇĀK. 155. कर्का-मिश्रं ददात्यम्भः VARĀH. BRH. S. 21, 33, 78, 22. कण्टकि° (हुम) 95, 37. शङ्खकीबदरी° (कानन) R. 2, 55, 8. तीर्थश्रमगिरिसरिर्द्रुभकात्तारमिश्राः (दाउकारण्यभागाः) UTTARAHĀMĀĪ. 32, 8. मौलरत्नोद्गिरिमिश्रसैन्य RAGH. 14, 10. रत्न° (स्वर्णलत) KATHĀS. 35, 25. परमस्तम्भसोपावैर्ब्रह्ममिश्रैः PAÑĀT. 1, 7, 56. अत्यञ्जनमिश्रशुद्धकेवलस्वर Schol. zu AV. PRĀT. 4, 113. दशरा-त्रमिश्रं मासम् LĀTJ. 4, 7, 11, 8, 6, 12. तौ खलु ज्ञायन्मिश्रावैवैतां रात्रिं वि-हरेयातामितिहासमिश्रेण वा केनचिद्वा GOBH. 1, 6, 6. KAUC. 10, 11, 17, 18. Nir. 4, 6. AIT. UP. 5, 3. प्रयाणाद्यनिमिश्रतूर्य RAGH. 16, 32. मधुरोक्तिप्रेमसं-मान° (दान) Spr. 187. पार्थिवत्वमन्त्रित्वमिश्रया चेष्टया RĪĀ-TAR. 6, 117. ब्राह्मणमिश्रो राजा soll nach dem Schol. zu P. 6, 2, 154 = ब्राह्मणैः सह संहित ऐकार्य्यमापन्नो राजा sein. Ausnahmsweise geht मिश्र voran, wodurch ein adj. comp. gebildet wird: पर्जन्यो मिश्रवातः *Regen von*